Limited ose C

(CIN:L24110MH1985PLC035078) Address:Office No:12, Priyadarshani Roj Bazar Soc, Sector- 10, Khanda Colony, New Panvel (West), Mumbai, Maharashtra- 410206, India Email ID:rmltd1985@gmail.comTele: 022-60602179

31st May, 2023

To BSE Limited, Corporate Relationship Department PhirozeJeejeebhoy Towers, Dalal Street, Fort Mumbai – 400 001

Scrip Code – 512115 Scrip ID – ROSEMER Kind Attn: Corporate Relationship Dept.

Sub.: In Compliance of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Please find enclosed, the newspaper cuttings of the Audited financial results for the quarter and year ended 31st March, 2023 as published in "Active Times" (Mumbai), English newspaper and in "Mumbai Lakshdeep" (Mumbai), Marathi newspaper on 31st May, 2023.

Please take the same on record and acknowledge.

For **ROSE MERC LIMITED**

Ms. Mahashweta Pamnani (Company Secretary & Compliance Officer) Membership No. A52366 Date: 31/05/2023 Place: Mumbai

Wednesday 31 May 2023

PUBLIC NOTICE

Take notice that (1) Mrs. Bharti Jagshi Rambhiya and (2) Mr. Bhavesh Jagshi Rambhiya are Members of the "Devendra Co-operative Housing Society Limited having address at Rokadia Lane, S. V. F Road, Borivali (W), Mumbai 400092 and holding Flat No. 101 on First Floor in 'B' Wing in the Building of the Society, Mrs. Bharti Jagshi Rambhiya died on 15th October 2020 without making any nomination.

The Society hereby invites claims and objections from the heirs and/or other claimants/objectors to the transfer of the 50% undivided shares right title and interest of the deceased member in the Capital/Property of the Society within the period of 7 days from the publication of this notice, with the copies of such documents and other proofs in the supports of his/her/their claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the undivided 50% shares right title and interest of the deceased member in the capital/Property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claim/objections, if any received by the Society for transfer of the deceased undivided 50% share right title interest of the deceased member in the capital/Property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the Society. The Society hereby invites claims and objections from the heirs and/or other claimants/objectors to the transfer of the 50% undivided shares right title and interest of the deceased member in the Capital/Property of the Society within the period of 7 days from the publication of this notice, with the copies of such document and other proofs in the supports of his/her/their claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the undivided 50% shares right title and interest of the deceased member in the capital/Property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claim/objections, if any received by the Society for transfer of the deceased undivided 50% share right title interest of the deceased member in the capital/Property of the Society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the Society

Mumbai, dated this 31st day of May 2023

Devendra Co-operative Housing Society Limited Chairmen/Secretary

Sd/

Date: 29.05.2023 Place: Pune

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public that our client i.e. M. M. Ceramics & Ferro Alloys having its registered office at 501-502, Navkar Commercial Complex, Opp. Andheri Court, Andheri (E), Mumbal-400069, are the present owners of properties land bearing Plot No.760 adm. 900 sq. mtrs., Plot No.761 adm 900 sq. mtrs., Plot No.762 adm. 900 sq. mtrs., all three are on Road No.7. & Plot No.1521 adm. 450 sq. mtrs on Road No. 17, situated at Steel Warehousin Complex, in Sector No.KWC, Village Kalambo Taluka Panvel, District Raigad.

In respect of the above said properties various documents had been executed out that following documents are not available with our client:-Plot No. 760: Lease Deed executed between CIDCC and Smt. Sangeeta Pandey & Two Others, registered at Panvel vide No. 1199 dated 29th June, 1998. Plot No.761 :

Unregistered Lease Agreement date 13th December, 1985 executed between CIDCC and Mr. Amritial D. Kothari (1st Allottee). Lease Deed executed between CIDCO and 1st Allottee, registered at Panvel-2 vide registration serial No.155/1999 dated 13th January, 1999. Unregistered Articles of Assignment dated 5th June, 2004 executed between 1st Allotte and Mrs. Divya Jairam Bhasin.

I. Unregistered Tripartite Agreement dated 19th October, 2004 executed between CIDCC and 1st Allottee & Mrs. Divya Jairam Bhasin. e. Lease Deed dated 17th June, 2015 executed between Mr. Manish Shivkumar Bhasin and Mrs. Divya Jairam Bhasin registered at Panvel-4 under registration serial No.7475/2015. Cancellation Deed 23rd May, 2018 executed between Mr. Manish Shivkumar Bhasin, 8 Mrs. Divva Jairam Bhasin, registered at Panvelunder registration serial No.6773/2018.

Transfer of Lease by way of Assignment date Mrs. Divya Jairam Bhasin and M/s. M.M. Ceramics & Ferro Alloys, registered under serial No.PVL-1-9448-2018 (Online complaint lodged aced on dated 20th March, 2023) Plot No.762 : . Unregistered Lease Agreement on date 13th December, 1985 executed between CIDCO and M/s. Steel Distributors (1st Allottee) Lease Deed executed between CIDCO and 1st Allottee. registered at Panvel-2 registration ary, 1990 serial vide No.156-1999 dated 13th Janu Unregistered Articles of Assignment dates 5th June 2004 executed between 1st Allotte and Mr. Jairam Nandkishor Bhasin. Unregistered Tripartite Agreement dated 19th October, 2004 executed between CIDCO an 1st Allottee and Mr. Jairam Nandkishor Bhasin Lease Deed on dated 17th June, 2015 execut between Mr. Manish Shivkumar Bhasin, & Mi Jairam Nandkishor Bhasin registered at Panvel-under registration serial No.7482-2015. Cancellation Deed 23rd May, 2018 exec en Mr. Manish Shivkumar Bhasin, & Mi Jairam Nandkishor Bhasin, registered at Panvelunder registration serial No.6772/2018. Transfer of Lease by way of Assignment of dated 21st September, 2018 executed between Mr. Jairam Nandkishor Bhasin and M/s. M.M. Ceramics & Ferro Alloys, registered under seria No.PVL-1-9447-2018 (Online complaint lodged aced on dated 20th March, 2023). Plot No.1521: Unregistered Lease Agreement dated 4th November, 1986 executed between CIDCO and Mr. Ajay Kumar Garg (1st Allottee). d between CIDCO and 1s Lease Deed execute Allottee, registered at Panvel under registration serial No.5335/2002 dated 29th July, 2002. Lease Deed dated 4th July, 2008 executed bet CIDCO and 1st Allottee, registered at Panve under registration serial No.5184-2008. . Transfer of Lease by way of Assignment date 20st December, 2004 executed between 1st Allottee and M/s. Best Roadways Ltd registered under serial No.Uran-1928-2005. The present owner now intent to avail a loan from ar of the banks /financial institutions against the abov mentioned plots/properties, hence if any having clai in the above-said property, are instructed to infor within the 7 days along with the documents, evidence & applicable documentary proof. All persons, legal heirs having or claiming any rights, title, claims, demand, interest or objections whatsoever nature in respect of the premises of any part thereof whether by way of sale, ownership int ownership, transfer, exchange, charg encumbrance, assignment, gift, tenancy, sub-ter se, sub-lease, poss ssion, covenant, license, lie inheritance, mortgage, pledge, trust, maintenance donation, easement, lispendens or otherwise r are required to make the same known writing to the undersigned at the within mentio address within 7 (Seven) days from the date of publication hereof, with documentary evidence, failing which, the claims, objections or demands, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and the transaction will be come ithout reference to any such Claim

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client SMT. SHRAWANI SURESH SHINDE D/o VITTHAL LOHAR who is the owner and legal heir of SHR. VITTHAL PANDURANG LOHAR & SMT. MALAN VITTHAL LOHAR in respect of FatNo.104, in 'A' Wing, on the First Floor, VATSALAPARK A&B CO-OP. HSG. SOC. LTD., Sai Baba Nagar, Navghar Road, Bhayandar [East], Tal.& Dist.-Thane-401105 and SHR. VITTHAL PANDURANG LOHAR was expired on 21/1/22022. & SMT. MALAN VITTHAL LOHAR was expired on 22/02/2010. and their cap VII MV/VITTHAL **Public Notice** This is to inform the general public that 21/1/22022 & SMT. MALAN VITTHAL LOHÁR was expired on 22/02/2010 and their son VIJAY VITTHAL LOHAR was also expired on 19/09/2020 After the death of deceased they has left behind 1. SMT. SHRAWANI SURESH SHINDE D/0 VITTHAL LOHAR as Married Daughter 2. SHRI. OMKAR VIJAY LOHAR Grand Son 3. SMT. JAYASHRI VIJAY LOHAR as daughter-In-law as heir only lega hiersi. 3. SMT. OMKAR VIJAY LOHAR and 2. SMT. JAYASHRI VIJAY LOHAR Inse released their downs richer Will and integring the backup aid left factor. res, rights, title and interest in the above said Flat in favo of their Aunty & sister-in-Law respectively SMT. SHRAWAN SURESH SHINDE to transfer the said flat in her name She has made appl ation for membership to the socie ansfer the said flat premises in her r My client have original Share Agreement Between M/s. L. K. CONSTRUCTION., and SMT. VATSALAK. SHETTY of Flat No.104, in 'A' Wing, on the FIRST Floor, VATSALA PARKA & B CO-OP, HSG, SOC. LTD, Sal Baba Nagar, Navghar Road, Bhayandar [East], Tal. & Dist-Thane-401105. My client have lost above mentioned Original agreement and not traceable. If any person has any objection my dient over against Lost of above mentioned Original Agreement and for transfer, Sale of the above said property or regarding legal heirs in neiship, motgoge, lease, tile, interest etc. then such person should raise herhist/her daims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/ notice. After 14 days no claim shall be considered and the same shall be transferred in the name of SMT_SHRAWANI Original agreement and not traceable

Original Share Certificate No. 15, Distinctive Nos from 071 to 075 of Mr. Sahadevan K.P and Mrs. Sunitha Sahadevan, having address at 003, Amidhar C.H.S., Sector 12A, New Panvel has been lost/misplaced. The member of the society has applied for duplicate shares. The Society hereby invites claims and objections from claimants/objector or objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/ objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Amidhar CHSL.

received by the Society shall be dealt within the manner provided under the /e/laws of the Society. For and on behalf of Amidhar Coop housing Society Ltd., Sd/-

Date : 31/05/2023 (Abvocate Hights, Nat Ralway Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights, Naar Ralway Station, Nallasopara [East] Dist. - Palghar - 401209.

same shall be transferred in the name of SMT. SHRAWANI SURESH SHINDE and she shall be the owner in respect

of the above said flat premises and then my client will proceed further for Sale/ transfer of property in the

If no claims/ objections are receive within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the byelaws of the Society. The claims/obje ctions, if any,

me of any interested Purchaser or Bu Date: 13.05.2023 (Secretary of Place: Panvel Amidhar CHSL)

CHK HOSPITALITY & INFRASTRUCTURES LTD (Formerly known as St Laurn Hotels Ltd) Regd. Off: A-5, The Fifth Avenue, 5th Floor, Near Hotel Regency, Dhole Patil Road, Pune-411001 (MH) Corp. Off.: Welcomhotel, 15, Ashram Road, Near Old Vadaj, Ahmedabad-380013 (GJ) Ph. No: +91 9850 96 2129 | Email: am.ghil@ive.com | CIN: U55103PN2007PLC130111 EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/ YEAR ENDED MARCH 31, 2023

01			<u> </u>	unt in ₹ 000)
SI №.	Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
	Faruculars	31/03/2023	31/03/2023	31/03/2022
		Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations (net)	25,396	41,562	4,478
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items)	(37,789)	(1,00,146)	(16,753)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(37,789)	(1,00,146)	(16,753)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after			
	Exceptional and/or Extraordinary items)	(37,789)	(1,00,146)	(16,753)
5.	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after			
	tax) & Other Comprehensive Income (after tax)]	(37,789)	(1,00,146)	(16,753)
6.	Equity Share Capital	1,27,731.96	1,27,731.96	1,27,731.96
7.	Other Equity/ Reserves (excluding Revaluation			
	Reserve) as shown in the Audited Balance			
	Sheet of the previous year	-	(3,54,056.15)	(2,53,910.04)
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
	(for continuing and discontinued operations)-			
	1. Basic:	(2.96)	(7.84)	(1.31)
	2. Diluted:	(2.96)	(7.84)	(1.31)

Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Othe Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Standalond Financial Results are available on the Stock Exchange website i.e. BSE Limited www.bseindia.com)and on Company's website (www.flomicgroup.com).

For GHK Hospitality & Infrastructures Limited

ROSE MERC LIMITED

CIN: L24110MH1985PLC035078

Registered Office : Office No: 12, Priyadarshani Roj Bazar Soc, Sector- 10, Khanda Colony, New Panvel (West), Mumbai, Maharashtra- 410206, India Tel. Phone: 022-6060 2179 Fax: 022-6060 2179 E-mail: rmltd1985@gmail.com Web: www.rosemercltd.com Extract of Audited Financial Results for the Quarter and Year Ended on March 31, 2023

Suunil Gopichand Kariyaa

Managing Director

				(Rs. in Lakh	except EPS)	
Particulars	3 Months Ended Year Ended					
	31-03-2023 (Audited)	31-12-2022 (Unaudited)	31-03-2022 (Audited)	31-03-2023 (Audited)	31-03-2022 (Audited)	
Total income from operations (net)	142.06	2.31	31.40	144.37	31.57	
Net Profit before tax and exceptional items	5.50	(7.51)	(16.71)	(15.50)	(29.35)	
Net Profit after tax	5.50	(7.51)	(16.71)	(15.50)	(29.35)	
Total comprehensive Income for the period	5.50	(7.51)	(16.71)	(15.50)	(29.35)	
Paid-up Equity Share Capital						
(Face Value of Rs. 10/- per share)	211.60	99.60	99.60	211.60	99.60	
Earning Per Share (of Rs. 10/-each)						
a) Basic (Rs.)	0.44	(0.70)	(1.68)	(1.23)	(2.95)	
b) Diluted (Rs.)	0.31	(0.35)	(0.83)	(0.89)	(1.46)	
	Net Profit before tax and exceptional items Net Profit after tax Total comprehensive Income for the period Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- per share) Earning Per Share (of Rs. 10/-each) a) Basic (Rs.)	Particulars 31-03-2023 (Audited) Total income from operations (net) 142.06 Net Profit before tax and exceptional items 5.50 Net Profit after tax 5.50 Total comprehensive Income for the period 5.50 Paid-up Equity Share Capital 5.50 (Face Value of Rs. 10/- per share) 211.60 Earning Per Share (of Rs. 10/-each) 0.44	Particulars 31-03-2023 (Audited) 31-12-2022 (Unaudited) Total income from operations (net) 142.06 2.31 Net Profit before tax and exceptional items 5.50 (7.51) Net Profit after tax 5.50 (7.51) Total comprehensive Income for the period 5.50 (7.51) Paid-up Equity Share Capital 4 4 (Face Value of Rs. 10/- per share) 211.60 99.60 Earning Per Share (of Rs. 10/-each) 0.44 (0.70)	Particulars31-03-2022 (Audited)31-03-2022 (Mudited)31-03-2022 (Audited)Total income from operations (net)142.062.3131.40Net Profit before tax and exceptional items5.50(7.51)(16.71)Net Profit after tax5.50(7.51)(16.71)Total comprehensive Income for the period5.50(7.51)(16.71)Paid-up Equity Share Capital499.6099.60Earning Per Share (of Rs. 10/- per share)211.6099.6099.60a) Basic (Rs.)0.44(0.70)(1.68)	3 Months End Year 1 31-03-2023 31-12-2022 (Audited) Year 1 31-03-2023 (Audited) (Audited) Year 1 Total income from operations (net) 142.06 2.31 31-03-2023 (Audited) (Audited) (Audited) Mutice) 31-03-2022 (Audited) (Audited) <th c<="" td=""></th>	

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March 2023, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to state that I am investigating the title of **PUSHPA KISHORE SHAH**, who is the Absolute owner in respect of the under mentioned property. She has acquired 100% undivided share, right, title and interest in the below mentioned property vide Deed of Release dated **10-05-2023**. The Said Deed of Release dated **10-05-2023** s duly registered with the Office of Sub-Registrar of Assurances under SerialNo. BB -9039-2023.

Any persons having any claim, right, title or interest in respect of the propert mentioned above by way of sale, mortgage, charge, lien, gift, lease use, trus possession, inheritance or rights in any manner whatsoever are hereby requested t nake the same known in writing to the undersigned at his office at Advocate Nev Chheda, c/o. Chheda & Associates, Shop No.7 & 8, Ground Floor, Madhur CHSL Γ.Ρ.S. 55th and 56th Road, Near Veer Savarkar Garden, Nana Palkar Smruti Samit Marg, Borlvali (West), Murnbal - 400 092, within 15 (Fifteen) days from the date hereo along-with the certified copies of the supporting Deeds and/or documents, failing the restigation for under mentioned premises will conclude without taking interview onsideration such claims or objections which are deemed to have been waived and bandoned and for which neither my clients nor me shall be responsible. Please tak notice that the answers' claims given by public Notice shall not be considered :THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that Residential Premises on Ownership basis being in Flat No. 1105, admeasuri 372 Sq. Ft. Carpet Area, on the 11th Floor, in the "B Wing" of building Mehta Sunshi leights situated at Sadashiv Lane, Kandawadi, Girgaon, Mumbai - 400004, lying ar leing on a piece and parcel of land bearing Cadastral Survey No. 486 of Girgan Division within the Registration District of Mumbai City along-with the entitlement hold shares as and when issued by "Nakoda Mehta Sunshine Heights- B wing Co operative Housing Society Limited" bearing Registration No. MUM/W D/HSG/(TC)/10063/2022-23. The said building is assessed by the Municipa Corporation of Greater Mumbai under Assessment No. DX0301120110072. Sd/- MR. NEVIL P. CHHEDA Place : Mumbai

ADVOCATE HIGH COURT

ANUPAM FINSERV LIMITED

Date : 31/05/2023

(CIN - L74140MH1991PLC061715) Reg Off: 502, Corporate Arena, DP Piramal Road, Goregaon West, Mumbai 400104 Tel: 46050267 Email: info@anupamfinserv.com Website: www.anupamfinserv.com EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023

			(Rs.	In Lacs)
	Quarter ended	Quarter ended	Year ended	Year ended
Particulars	ended 31/03/2023	ended 31/12/2022	31/03/2023	ended 31/03/2022
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total Revenue from operations (net)	68.65	64.14	253.03	293.78
Net Profit / (Loss) for the period (before"Tax, Exceptional				
and/or Extraordinary"items)	28.70	34.44	102.85	169.15
Net Profit / (Loss) for the period before tax				
(after Exceptional and/or Extraordinary [#] items)	28.70	34.44	102.85	169.15
Net Profit / (Loss) for the period after tax				
(after Exceptional and/or Extraordinary"items)	17.44	30.95	77.34	131.76
Total Comprehensive Income for the period [Comprising				
Profit / (Loss) for the period (after tax) and Other				
Comprehensive Income (after tax)]	17.44	30.95	77.34	131.76
Equity Share Capital	1,156.375	1,156.375	1,156.375	1,156.375
Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
Basic:	0.02	0.03	0.07	0.11
Diluted:	0.02	0.03	0.07	0.11
Note: The above is an extract of the detailed format of Quarterly				
Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disc				
full format of the Quarterly/Yearly Financial Results are availabl	e on the Sta	ock Exchan	ge website	and on the
website of the Company www.anupamfinserv.com		_		
		В	y order of	
				Sd/-

Pravin Gala Director & CFO Date: 30th May, 2023 Place: Mumbal

RUEIICINOTICE Notice is hereby given to all that my client viz. Mr.Shagun Pandey & Mrs. Vandana Pandey is Owner of the Flat No.204, 2nd Floor, F-Wing, area admeasuring 28.99 sq Meters in Building known as Versova Sameer CHS LTD, Vaswani Marg, Off J.P.Road, Sever Bunglows, Andheri West. MUMBAI – 400053. Herein after called as "Said Flat' togethe with Share Certificate No.111 bearing distinctive nos. 551 to 555, who has represents that: My client has purchased the said flat from 1) Miss. Neha Wasan 2) Mrs. Kirtana Raghavulu 3) Dr. Sandeep Kamath vide Agreement for Sale dated 12th May 2023 under Registratior no. BDR 16 –6192-2023. Whereas My client has Lost/misplaced the following Origina Documents. A) Agreement for sale dated 25/71/1980 between Shri Gobind Kaliandaz Daryanani Carrying on business in the name of Ws. Indo Saigon Agency as 'the Builder and Mr. Thomas D'silva as 'the Purchaser' B) Agreement dated 27/11/1983 between Mr Thomas D'silva as 'the Transferor' and Mr. Naeem Rosanali Reshamwala as 'the Transferee' C) Agreement for sale dated 29/10/1986 between Mr. Naeem Rosanal Reshamwala as 'the Transferor' and Ms.Jyoti C. Khubchandani as 'the Transferee' E) Ded of Transfer dated 29/8/1997 between Mrs.Khatoonbi Sayed Abbasali & Mrs.Rizwanz Sayed A. Ali as 'the Vendors' and Mr.Hussain Valimohammed Shaikh & Mrs.Rashida Hussain Shaikh as 'the Purchaser' S) Sale Deed dated 29/2000 between Mr. Hussain V M. Shaikh & Mrs. Rashida Hussain Shaikha as 'the Transferoes' E) Sueraiya Kohari as 'the Transferees' G) Release Deed dated 31/2008 between Ms Suraiya Kohari as 'the Release' and Mrs. Matina Matin Patel as 'the Release' Reg No.BDR-9-382-2008] along with Reg. Receipt No.383 issued by S.R.O Anther-3 (Andheri) and now availing Home Loan for said Flat and shares from Bank / Financia institute / Housing Finance, by way of creating charge on title of the said flat and shares. ALL Persons claiming any interest in the said flat or any part thereof by way of sale, gift lease. Inheritance. exchance. mortagae. Charge on ti

ALL Persons claiming any interest in the said flats or any part thereof by way of sale, gi lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easemen attachment or otherwise claiming through legal heirs howsoever are hereby required 1 make the same known to the undersigned at his Office Add- Jairam Mishra Chaw Gaondevi Road, Poisar, Kandivali (East), Mumbai- 400 101, within 14 days from the dail hereof, falling which it shall be presumed that there is no claim over the said property. Date : 29/05/2023 L. J. MISH

PUBLIC NOTICE

Advoca

MR. MADHUSUDAN SHAH the Owner in respect of the property describe in the Schedule hereunder written, expired in Mumbai on 29/06/2006 leaving behind him MRS. RITA NIRMAL, MRS. HINA PANCHOTIA, MR MUKESH SHAH and MR. KAMLESH SHAH as only legal heirs. MRS. RITA NIRMAL, MRS. HINA PANCHOTIA, MR. MUKESH SHAH vide Deed o Release dated 19/05/2023 registered with the Sub-registrar of Assurances at Borivali 6 under No- BRL6/10209/2023 released their 75% share in favo of MR. KAMLESH SHAH

TAKE NOTICE THAT MR. KAMLESH MADHUSUDAN SHAH is intending to sell and my clients MRS. KUSUMDEVI DINANATHPRASAD CHAWHAN AND MR. DINANATHPRASAD CHAWHAN are intending to purchase the mmovable property described in the Schedule hereunder written free from all encumbrances

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession, possession of original title deeds or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his/her such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on my clients

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my clients, MRS. YASMINA SANJAY SHAH, MR. SANJAY SHANTILAL SHAH & MR. JIMIL SANJAY SHAH ave agreed to purchase a Residential Flat No. - 31 on 7th Floor of Malad Elephant Do-op. Hsg. Society Ltd. situated at Gaushala Lane, Off. Daftary Road, Malad (East) Mumbai 400097, more particularly described in the Schedule under, from MRS. ROHILA DINKAR JOHN, its Present owner. By an Agreement of the Year 1977 made and entered into BETWEEN ANAND

MANGAL CONSTRUCTION COMPANY ("THE BUILDERS/PROMOTERS") AND MRS. EMIMA V. UDIPIKAR ("THE PURCHASER") the purchaser therein purchased bove said Flat No. 31 on Ownership basis for a valuable consideration

The said **MRS. EMIMA** V UDIPKAR expired on 10/06/2013 and she had nominated her daughter, **MRS. ROHILA DINKAR JOHN**, with respect to her entire share in the aid flat no 31. Vide Release Deed dated 02/05/2023 MR. ROHAN VASUDEVA BHAT & MR. ROHIT VASUDEVA BHAT (RELEASORS) had release their combine 2/3^{ed} Undivided share in the 100% share of Late MRS. EMIMA V. UDIPIKAR in said Flat No. 31 in favor of MRS. ROHILA DINKAR JOHN (RELEASEE) bearing doc No.BRL-6-8966-2023 dated 02/05/2023.

Any persons having any claim, right, title, interest, benefit, etc. in respect of the Scheduled Property or any part thereof as and by way of ownership, mortgage nheritance, sale, exchange, release, lease, lien, possession, attachment, partnershi Innertance, sale, exchange, release, lease, lien, possession, attachment, partnership charge, gift, encumbrance or otherwise howsoever and of whatsoever nature is/are hereby requested to make the same known with copies of all supporting documents thereof within 14 (fourteen) days from the date of publication hereof to MAHESH P JAGANIYA, Advocate, 133/3, Gomes House, Shivaji Chowk, Behind Rashmin Dairy

Daftary Road, Malad (East), Mumbai - 400097. In default, all such claims shall be deemed to have been waived and my client will proceed on the basis of the title of the Scheduled Property as marketable and free from all encumbrances and no claim will be entertained there

SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No.31 admeasuring 984 sq.fts Carpet area on 7th	n Floor of Malad Elephanta Co-op
Hsg. Society Ltd. situated at Gaushala Lane, Off. Daft	ary Road, Malad (East), Mumbai
400097 bearing C.T.S No.418 of Village : Malad East.	
Place : Mumbai	Sd/- MAHESH P. JAGANIYA
Date : 31/05/2023	ADVOCATE
	Hsg. Society Ltd. situated at Gaushala Lane, Off. Daft 400097 bearing C.T.S No.418 of Village : Malad East. Place : Mumbai

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR EXIDED 31.03.2023 Quarter Ended Year Ended 8. Particulars 31.03.2023 31.12.2022 31.03.2023 31.03.2023 1 Total Income from Operations 38.67 267.89 77.48 456.45 290.78 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 1.95 229.56 7.05 245.43 26.95 3 Net Profit/(Loss) for the period Image: State Sta	_								
& Office of the Competent Authority Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602. E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486 No.DDRTNA/ Deemed Conveyance/Notice/7325/2023 Date: - 25/05/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application: No. 283 of 2023 Application: No. 283 of 2023 Application: No. 68 & 89, NEAR HARDIKAR HOSPITAL, RAMCHANDRA NAGAR, MANAPADA ROAD, DOMBIVALI (R) 421200. Versus Opponents: - 1. M/s Anil Construction Co. Through Mr. Ashok Devji Porkar, 2. Mrs. Suchana Bhagwan Rane 3. Mr. Anil Bhagwan Rane 4. Mr. Nilesh Bhagwan Rane 5. Mrs. Suchana Bhagwan Rane, 6. Mr. Keshav Pandurang Patil 7. Mr. Ananda Nivrutti Patil. Take the notice that as preblew details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue methoded above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 1306/2023 at 12:00 p.m. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Old Survey New Survey Hissa No. Plot No. Sq./ No. Sd/ (Dr. Kishor Mande) Districit Deputy Registrar, Co-operative Societi									
First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602. E-mail :- ddr.tna@gmail.com Tel:- 022 2533 1486 No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/7325/2023 Date: - 25/05/2023 Application U/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 <u>Application U/s</u> 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 <u>Application U/s</u> 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 <u>Application U/s</u> 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction Co. Through Mr. Ashok Devji Porkar, 2. Mrs. Shashkala Bhagwan Rane 8. Mr. Anil Bhagwan Rane 4. Mr. Nilesh Bhagwan Rane 5. Mrs. Suchana Bhagwan Rane, 6. Mr. Keshav Pandurang Patil 7. Mr. Ananda Nivrutti Patil. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 13/06/2023 at 12:00 p.m. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Old Survey New Survey Hissa No. Plot No. Total Area 82 82 82 25 89 288.00 sq.mtrs. 28/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. 8. Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. Sd/- (Dr. Hissa No. Plot No. 1041 Area 8. Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. 8. Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. 8. Lae: AUDITED FICANCIAL RESULTS FOR THE YEAR ETDED SIA03.2023 8. Lae: Audited Income from Operations 38.67 267.89 77.48 456.45 290.78 2 Met Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the pe									
E-mail :- ddr.tna@gimail.com Tel :- 022 2533 1486 No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/7325/2023 Date: - 25/05/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Applicant :- Keshar Kunj Co-Op. Housing Society Limited Address : - Plot no. 37 & 89, NEAR HARDIKAR HOSPITAL, RAMCHANDRA NAGAR, MANAPADA ROAD, DOMBIVALI (R) 421200. Versus Opponents : - 1. M/s Anil Construction Co. Through Mr. Ashok Devjl Porkar, 2. Mrs. Shashikala Bhagwan Rane 3. Mr. Anil Bhagwan Rane 4. Mr. Nilesh Bhagwan Rane 5. Mrs. Suchana Bhagwan Rane, 6. Mr. Keshav Pandurang Patil 7. Mr. Ananda Nivruti Patil. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue methioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 13/06/2023 at 12:00 p.m. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Old Survey New Survey Hissa No. Plot No. Total Area 82 82 22 87 288.00 sq.mtrs. 82 82 82 22 87 288.00 sq.mtrs. Scd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lag	U	Inder Section	on 5A of the l	Maha	rashtr	a Owner	ship Fl	ats Act	, 1963.
No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/7325/2023 Date: - 25/05/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 283 of 2023 Application No. 87 & 89, NEAR HARDIKAR HOSPITAL, RAMCHANDRA NAGAR, MANAPAA ROAD, DOMBIVALI (R) 421200. Versus Opponents : - 1. M/s Anil Construction Co. Through Mr. Ashok Devji Porkar, 2. Mrs. Shashikala Bhagwan Rane 8. Mr. Anil Bhagwan Rane 4. Mr. Nilesh Bhagwan Rane 5. Mrs. Suchana Bhagwan Rane, 6. Mr. Keshav Pandurang Patil 7. Mr. Ananda Nivrutti Patil. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing in the above case has been fixed on 13/06/2023 at 12:00 p.m. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Sd/- Sd/-				ear Ga	vdevi ma	idan, Gokha			
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Applicant :- Keshar Kunj Co-Op. Housing Society Limited Address : - Plot no. 87 & 89, NEAR HARDIKAR HOSPITAL, RAMCHANDRA NAGAR, MANAPADA ROAD, DOMBIVALI (R) 421200. Versus Opponents : - 1. M/s Anil Construction Co. Through Mr. Ashok Devji Porkar, 2. Mrs. Shashikala Bhagwan Rane 3. Mr. Anil Bhagwan Rane 4. Mr. Nilesh Bhagwan Rane 5. Mrs. Suchana Bhagwan Rane 6. Mr. Keshav Pandurang Patil 7. Mr. Ananda Nivrutti Patil. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 13/06/2023 at 12:00 p.m. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Old Survey New Survey Hissa No. Plot No. Total Area No. No. Sag. Mtr. 82 82 82 22 87 288.00 sq.mtrs. 288.00 sq.mtrs. 289 Augusta St.	_					1700510			
Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 283 of 2023 Applicant :- Keshar Kunj Co-Op. Housing Society Limited Address : - Plot no. 87 & 89, NEAR HARDIKAR HOSPITAL, RAMCHANDRA NAGAR, MANAPADA ROAD, DOMBIVALI (R) 421200. Versus Opponents : - 1. M/s Anil Construction Co. Through Mr. Ashok Devji Porkar, 2. Mrs. Shashikala Bhagwan Rane 3. Mr. Anil Bhagwan Rane 4. Mr. Nilesh Bhagwan Rane 5. Mrs. Suchana Bhagwan Rane 6. Mr. Keshav Pandurang Patil 7. Mr. Ananda Nivrutti Patil. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 13/06/2023 at 12:00 p.m. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Old Survey New Survey Hissa No. Plot No. Total Area Sq. 82 82 22 87 288.00 sq.mtrs. Seal Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. Seal Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lac AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 105 1038/2022 Audited Unaudited Audited Audited Audited 1 Total Income from Operations 38.67 267.89 77.48 456.45 290.78 2 Net Profit/(Loss) for the period Net Profit/(Loss) for the period Net Profit/(Loss) for the period	N								
Application No. 283 of 2023 Applicant :- Keshar Kunj Co-Op. Housing Society Limited Address : - Plot no. 7 & 89, NEAR HARDIKAR HOSPITAL, RAMCHANDRA NAGAR, MANAPADA ROAD, DOMBIVALI (R) 421200. Versus Opponents : - 1. M/s Anil Construction Co. Through Mr. Ashok Devji Porkar, 2. Mrs. Shashikala Bhagwan Rane 3. Mr. Anil Bhagwan Rane 4. Mr. Nilesh Bhagwan Rane 5. Mrs. Suchana Bhagwan Rane, 6. Mr. Keshav Pandurang Patil 7. Mr. Ananda Nivruti Patil. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue methioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 13/06/2023 at 12:00 p.m. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Old Survey New Survey Hissa No. Plot No. Total Area Sq.Mtr 82 82 22 87 288.00 sq.mtrs. Total 576.00 sq.mtrs. 82 82 22 87 288.00 sq.mtrs. Total 576.00 sq.mtrs. 82 82 25 89 288.00 sq.mtrs. Total 576.00 sq.mtrs. 84 82 82 28 28 28 28 28 28 28 28 28 28 28 28 28 28 28 28 28 2									
Address : - Plot no. 87 & 89, NEAR HÄRDIKAŘ HOSPITAL, RAMCHANDRA NAGAR, MANAPADA ROAD, DOMBIVALI (R) 421200. Versus Opponents : - 1. M/s Anil Construction Co. Through Mr. Ashok Devji Porkar, 2. Mrs. Shashikala Bhagwan Rane 3. Mr. Anil Bhagwan Rane 4. Mr. Nilesh Bhagwan Rane 5. Mrs. Suchana Bhagwan Rane, 6. Mr. Keshav Pandurang Patil 7. Mr. Ananda Nivrutti Patil. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 13/06/2023 at 12:00 p.m. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Old Survey New Survey Hissa No. Plot No. Total Area 82 82 22 87 288.00 sq.mtrs. 82 82 82 22 87 288.00 sq.mtrs. 82 82 82 25 89 288.00 sq.mtrs. 53/- Consperative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. GAGGAN GASES LIMITED REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 84 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED IN 5103240228 84 Audited Unaudited Audited Audited Audited 1 Total Income from Operations 38.67 267.89 77.48 456.45 290.78 2 Net Profit/(Loss) for the period 1 Net Profit/(Loss) for the period 3 Net Profit/(Loss) for the period								, , ,	
NAGAR, MANAPADA ROAD, DOMBIVALI (R) 421200. Versus Opponents : - 1. M/s Anil Construction Co. Through Mr. Ashok Devji Porkar, 2. Mrs. Shashikala Bhagwan Rane 3. Mr. Anil Bhagwan Rane 4. Mr. Nilesh Bhagwan Rane 5. Mrs. Suchana Bhagwan Rane, 6. Mr. Keshav Pandurang Patil 7. Mr. Ananda Nivrutti Patil. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing Patil 7. Mr. Ananda Nivrutti Patil. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing patite venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 13/06/2023 at 12:00 p.m. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Old Survey New Survey Hissa No. Plot No. Total Area Sq.Mtr 82 82 22 87 288.00 sq.mtrs. Total 576.00 sq.mtrs. Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lac Audited Inaudited Audited Audited Audited Audited Inaudited Audited Audited Inaudited Audited Audited Audited Audite	A	pplicant :- Ke	shar Kunj Co-C	p. Ho	using S	ociety Lin	ited	-	
Versus Opponents : - 1. M/s Anil Construction Co. Through Mr. Ashok Devji Porkar, 2. Mrs. Shashikala Bhagwan Rane 3. Mr. Anil Bhagwan Rane 4. Mr. Nilesh Bhagwan Rane 5. Mrs. Suchana Bhagwan Rane, 6. Mr. Keshav Pandurang Patil 7. Mr. Ananda Nivrutti Patil. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 13/06/2023 at 12:00 p.m. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Old Survey New Survey No. Plot No. Sq.Mtr Sq.Mtr 82 82 22 82 82 25 89 288.00 sq.mtrs. 288.00 sq.mtrs. 288.00 sq.mtrs. Scd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. GAGGAN GASES LIMITED REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) Www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lace AUDITED FINANCIAL RESULTS FOR THEYEAR EIDED 31.03.2022 31.03.2022 31.0	A								ANDRA
Mrš. Shashikala Bhagwan Rane 3. Mr. Anil Bhagwan Rane 4. Mr. Nilesh Bhagwan Rane 5. Mrs. Suchana Bhagwan Rane, 6. Mr. Keshav Pandurang Patil 7. Mr. Ananda Nivrutil Patil. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue methioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 13/06/2023 at 12:00 p.m. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Old Survey New Survey Hissa No. Plot No. Total Area Sq.Mtr 82 82 82 22 87 288.00 sq.mtrs. 82 82 82 25 89 288.00 sq.mtrs. Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. GAGGAN GASES LIMITED REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lac AUDITED FIN/ANCIAL RESULTS FOR THE YEAR EIDED 31.03.2022 31.03.2022 31.03.2022 31.03.2022 Audited Unaudited Audited Audited Audited 1 Total Income from Operations 38.67 267.89 77.48 456.45 290.78 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period				1	/ersus	Charlos Construction			
Rane 5. Mrs. Suchaña Bhagwan Rane, 6. Mr. Keshav Pandurang Patil 7. Mr. Ananda Nivrutti Patil. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 13/06/2023 at 12:00 p.m. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Old Survey New Survey No. Plot No. Sq.Mtr Sq.Mtr 82 82 22 82 82 25 82 82 25 82 82 25 82 82 26 82 82 26 82 82 26 82 82 26 82 82 26 82 82 26 83 Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. GAGAN GASES LIMITED REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lace									
have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 13/06/2023 at 12:00 p.m. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Old Survey New Survey Hissa No. Plot No. Total Area Sq. Mtr No. Plot No. Sq.Mtr 82 82 22 87 288.00 sq.mtrs. 282 82 25 89 288.00 sq.mtrs. Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. Co-operative Societies, Thane. Reg.O. SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lac AUDITED FINANCIAL RESULTS FOR THEYEAR EIDED S10.3.2022 31.03	R	ane 5. Mrs. S	Suchana Bhagw	an Ra	ne, 6.	Mr. Keshav	Pandu	rang Pat	il 7. Mr.
venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 13/06/2023 at 12:00 p.m. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Old Survey New Survey Hissa No. Plot No. Total Area Sq.Mtr 82 82 82 22 87 288.00 sq.mtrs. 82 82 82 25 89 288.00 sq.mtrs. Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. GAGAN GASES LIMITED REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lace AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED S10.32022 31.03.2023 31.03.2023 Audited Unaudited Audited Audited Audited 1 Total Income from Operations 38.67 267.89 77.48 456.45 290.78 2 Net Profit/(Loss) for the period 3 Net Profit/(Loss) for the period									
the above case has been fixed on 13/06/2023 at 12:00 p.m. Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Old Survey New Survey Hissa No. Plot No. Sq.Mtr 82 82 82 22 87 288.00 sq.mtrs. 82 82 82 25 89 2800 sq.mtrs. Total 576.00 sq.mtrs. Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. GAGAN GASES LIMITED REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lace AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR EXDED 51.035/2023 & Particulars Particulars 38.67 267.89 77.48 456.45 290.78 2 Net Profit/(Loss) for the period 3 Net Profit/(Loss) for the period	V	enue mentione	d above. Failure t	o subn	nit any s	ay shall be	presume	d that no	body has
Description of the Property :- Mouje Gajbandhan, Patharli, Tal Kalyan, Dist-Thane. Old Survey No. New Survey No. Hissa No. Plot No. Total Area Sq.Mtr 82 82 22 87 288.00 sq.mtrs. 288.00 sq.mtrs. Total 576.00 sq.mtrs. Total 576.00 sq.mtrs. Seal S2 82 25 89 288.00 sq.mtrs. 288.00 sq.mtrs. Total 576.00 sq.mtrs. Seal Seal Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. GAGAN GASES LIMITED REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lace AUDITED FINANCHAL RESULTS FOR THE YEAR ELDED STA058/2023 Audited Unaudited Audited Audited Audited Audited Particulars Quarker Ended Year Ended Year Ended Particulars Quarker Ended Year Ended Year Ended Year Ended Particulars Quarker Ended Year Ended 31.03.2022 31.03.2022								gly. The h	earing in
No. No. Sq.Mtr 82 82 22 87 288.00 sq.mtrs. 82 82 25 89 288.00 sq.mtrs. Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. GAGAN GASES LIMITED REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lace AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 9 31.03.2023 31.12.2022 31.03.2023 31.03.2023 31.03.2023 Summer Form Operations 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period 1.95 229.56 7.05 245.43 26.95 3 Net Profit/(Loss) for the period 1.95 229.56 7.05 245.43 26.95								lyan, Dis	t-Thane.
82 82 82 82 82 82 22 25 87 89 288.00 sq.mtrs. 288.00 sq.mtrs. Total 576.00 sq.mtrs. Total	Γ	Old Survey	New Survey	Hiss	a No.	Plot No.	т	otal Are	a
82 82 25 89 288.00 sq.mtrs. Total 576.00 sq.mtrs. Total 576.00 sq.mtrs. Total 576.00 sq.mtrs. Total 576.00 sq.mtrs. Total 576.00 sq.mtrs. Seal Competent Authority, U/s SA of the MOFA, 1963. GAGAN GASES LIMITED REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC04228 Rs. Lace AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR EXDED STA0342023 Quarter Ended Year Ended 97.103 31.03.2023 31.12.2023 31.03.2023 31.03.2023 31.03.2023 31.03.2023 Audited Unaudited Audited Audited Audited (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 31.95 229.56 7.05 245.43 26.95 8 Net Profit/(Loss) for the period 1.95 229.56 7.05 245.43 26.95	L	No.	No.					Sq.Mtr	
Total 576.00 sq.mtrs. Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. GAGAN GASES LIMITED REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lace AUDITED FIN/ANCHAL RESULTS FOR THE VEAR E: DIED 3103:4028-2023 & Quarker Ended Year Ended 9 Particulars 31.03.2023 31.12.2022 31.03.2022 31.03.2023 31.03.2022 Audited Juarker Ended 1 Total Income from Operations 38.67 267.89 77.48 456.45 290.78 20.78 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 1.95 229.56 7.05 245.43 26.95 3 Net Profit/(Loss) for the period Income from Operations 1.95 229.56 7.05 245.43 26.95									
Sd/- (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. GAGAN GASES LIMITED REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lace AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED S1.03,2023 8 Particulars 1.03,2023 31.12,2022 31.03,2023 31.03,2023 Audited Unaudited Audited Audited Audited 1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period		82	82	2	c	89			
(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. GAGAN GASES LIMITED REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lace AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 81.03,2023 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 81.03,2023 Audited Unaudited Audited Audited Audited 1 Total Income from Operations 38.67 267.89 77.48 456.45 290.78 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period	-					Sd/-			
Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. Backer Authority, U/s 5A of the MOFA, 1963. GAGAN GASES LIMITED REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC044228 Rs. Lace AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE VEAR END FOR 10.372023 Audited Unaudited Audited Audited Audited Total Income from Operations 38.67 267.89 77.48 456.45 290.78 Z Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period			-		(Dr.	Kishor I	Mande)	
& Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963. GAGAN GASES LIMITED REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE VEAR ENDED 31 R03/2023 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE VEAR ENDED 31 R03/2023 Audited Unaudited Audited Audited Audited Audited Audited Income from Operations 38.67 29.56 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period 1.95 29.56 7.05 245.43 Audited 1.95 Summa State		6							
GAGAN GASES LIMITED REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lac AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31.03.2023 Audited Insume Fonded Year Ended Particulars 31.03.2023 31.12.2022 31.03.2023 31.03.2023 Numerical Income from Operations Audited Unaudited Audited Audited Audited 1 Total Income from Operations 1.95 29.56 Portiful(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period		(5							1062
REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lac AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR E: IDED 31 /03.2023 AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR E: IDED 31 /03.2023 S. Cuarter Ended Year Ended Audited Unaudited Audited Audited Audited 1 Total Income from Operations 3.8.67 29.56 7.05 245.43 26.95 Year Ended Year Ended <tr< th=""><th></th><th></th><th></th><th colspan="5">& Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.</th></tr<>				& Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.					
REGD. OFFICE-40, SCHEME NO 78, PART 2, VIJAYNAGAR, INDORE (M.P.) www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lac AUDITED FINIANCIAL RESULTS FOR THE YFAR ENDED 31.03.42023 S. Lac AUDITED FINIANCIAL RESULTS FOR THE YFAR ENDED 31.03.42023 S. Lac AUDITED FINIANCIAL RESULTS FOR THE YFAR ENDED 31.03.42023 S. Lac AUDITED FINIANCIAL RESULTS FOR THE YFAR ENDED 31.03.42023 S. Lac Quarter Ended Year Ended Year Ended Audited Juarter Ended Year Ended Yea<	_		04041						
www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lac AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YFAR EXIDED S1 /05.22023 State Particulars 2023 31.03.2023 320 2023 31.03.2023									
Rs. Lac: AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR EXDED STA08.2023 Audited Financial Colspan="2">Stans.2023 S. Colspan="2">Particulars Audited Unaudited Audited Audited Audited 1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 1.95 229.56 7.05 245.43 26.95 3 Net Profit/(Loss) for the period 1 95 1.95 1.95 1.95									
AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR EIDED 31.03.2023 Quarter Ended Year Ended Number 2 Year Ended Audited Year Ended Audited Year Ended Audited Year Ended Audited Unautiend Audited Unautiend Audited Unautiend 1 Total Income from Operations 38.67 267.89 77.48 456.45 290.78 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 1.95 229.56 7.05 245.43 26.95 3 Net Profit/(Loss) for the period Image: Colspan="2">Image: Colspan="2" Image: Colspan="2" Image: Colspan="2" Image: Colspan="2" Image: Colspan="2" Image: Colspan="2"	www.gagangases.com, email: gm@gagangases.com, CIN : L24111MP1986PLC004228 Rs. Lacs								
No. Particulars 31.03.2023 31.12.2022 31.03.2023 <th colspan="6"></th>									
Particulars 31.03.2023 31.12.2022 31.03.2023 31.03.2023 Audited Unavited Audited	e					Quarter End	ed	Year	Ended
1 Total Income from Operations 38.67 267.89 77.48 456.45 290.78 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 1.95 229.56 7.05 245.43 26.95 3 Net Profit/(Loss) for the period	o. No.	Partic	culars		31.03.20			31.03.2023	31.03.2022
2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 1.95 229.56 7.05 245.43 26.95 3 Net Profit/(Loss) for the period Image: state st					Audite	I Unaudited	Audited	Audited	Auditod
(before Tax, Exceptional and/ or Extraordinary items) 1.95 229.56 7.05 245.43 26.95 3) Net Profit/(Loss) for the period									
Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period	2					267.89	77.48	456.45	
3 Net Profit/(Loss) for the period	10000	Net Profit/(Lo	ss) for the period		38.67				290.78
		Net Profit/(Lo (before Tax, E	ss) for the period xceptional and/ o		38.67				290.78
before tax (after Exceptional and/ or 1.95 229.56 7.05 245.43 26.95	_	Net Profit/(Lo (before Tax, E Extraordinary	ss) for the period xceptional and/ o items)	r	38.67				290.78

ACTIVE TIMES 8

Date : 31/05/2023 Sd/- S.G.M. & ASSOCIATES Place : Mumbai A/204, Winsway Complex, 2nd Floor, Old Police Lane, Andheri (E), Mumbai - 400 069

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Financial Results of the Company for the quarter and year ended on 31 March 2023 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and the Company's website www.rosemerc.in

The above financial results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at its meeting held on 29th May 2023. The Statutory Auditros of the Company have carried out the audit and issued their unmodified opinion on the financial reports

For, Rose Merc Limited

Managing Director DIN: 02003878

Sd/-

Kirti Savla

Place : Mumbai Date : 29th May, 2023

Particulars Ended 31/03/2023 31/07/2023 31/12/2023 Ended 31/03/2024 Sin and 31/2024 Ended 31/03/2024 </th <th></th> <th>a vare of the analysis</th> <th>2010-1 021-1 00000</th> <th>a tanan ta danangkata</th> <th>-</th> <th></th> <th></th> <th></th>		a vare of the analysis	2010-1 021-1 00000	a tanan ta danangkata	-					
CIN: L24111MH1993PLC272204, web site : www.rajashangaseshd.com Lamil : info @rajashangaseshd.com, phone : 02-26465178 STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED art 1 Three Three <t< th=""><th></th><th>RAJAST</th><th>'HAN</th><th>GAS</th><th>ES LII</th><th>MITER</th><th></th><th></th></t<>		RAJAST	'HAN	GAS	ES LII	MITER				
Email : Info @ rajasthangasestd.com, phone : 022-22445178 STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED art 1 On Laze Three Months Ended 3103/2022 Three Months Ended 3103/2022 <th 2"="" 2"<="" colspan="2" td=""><td></td><td>Read Office :103, Roha Orion,</td><td>16th Street</td><td>Near 33rd Ro</td><td>ad, TPS III, E</td><td>andra West I</td><td>Mumbai, 40</td><td>00050</td></th>	<td></td> <td>Read Office :103, Roha Orion,</td> <td>16th Street</td> <td>Near 33rd Ro</td> <td>ad, TPS III, E</td> <td>andra West I</td> <td>Mumbai, 40</td> <td>00050</td>			Read Office :103, Roha Orion,	16th Street	Near 33rd Ro	ad, TPS III, E	andra West I	Mumbai, 40	00050
STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED art 1 (n Las: 10 art 1 Three Months Ended 31/03/2023 Three Months Ended 31/02/2023 Three Ended 31/02/2023 Three Ended 21/02/2023 Three 21/02/2023		CIN: L24111MH19	93PLC2722	04. web site :	www.rajastha	ingasesttd.com	m			
STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED art 1 (n Las: 10 art 1 Three Months Ended 31/03/2023 Three Months Ended 31/02/2023 Three Ended 31/02/2023 Three Ended 21/02/2023 Three 21/02/2023		Email : info@	raiasthang	asesitd.com.	hone : 022-	26465178				
Part 1 31ST MARCH 2023 In Lase Particulars Three Months Ended 31/03/2023 Three Months Ended 31/03/2023 Three Months Ended 31/03/2023 Three Ended 51/03/2023 Three 51/03/2023 Three 51/03/2024 Three 51/03/2024 Three 51/03/20	S						ER/YEAR	ENDED		
Particulars Three Months Ended 31/03/2023 (Audited) Three Months Ended 31/03/2023 (Audited) Three Months Strig 2022 Three Months 31/03/2023 Three Months 21/57 Th	-									
Perticulare Nonths Ended 31/03/2022 (Audited) Presenting Biodital 31/07/2022 (Audited) Months Ended 31/07/2022 (Audited) Months Ended 31/07/2022 (Audited) Months Ended 31/07/2022 (Audited) Months Ended 31/07/2022 (Audited) Year Ended 31/07/2022 (Audited) Year Ended 31/07/2022 Income from Operations (Net) 0.00	-		194402	1000000000 00 10000000 2010		Three		(in case)		
Particulars Ended 31/03/2023 3 Mortha 31/12/2023 Ended 31/03/2023 Ended 31/03/2023 <td>sı.</td> <td></td> <td></td> <td></td> <td>Preceeding</td> <td></td> <td>Year</td> <td>Year</td>	sı.				Preceeding		Year	Year		
Income from Operations (a) Income From Operations (b) Cher Operating Income 0.00	No.	Particulars			3 Months			Ended		
Income from Operation (a) Income From Operations (Net CI Excise Duty) (b) Other Operating Income Total Income From Operation (Net) 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 Total Income From Operation (Net) Expenses (a) Purchase of Raw Material (a) Purchase of Raw Material (b) Other Operating Income 0.00										
(a) Income From Operations (Net Of Excise Dury) (b) Other Operating Income Total Income From Operation (Net) 0.00<				(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
(Not CI Excise Duty) 0.00 0.00 0.00 0.00 0.00 (b) Other Operating income 0.00 0.00 0.00 0.00 0.00 Total Income From Operation (Net) 0.00 0.00 0.00 0.00 0.00 (c) Changes in Inventories 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 (b) Changes Benefit Expense 0.63 0.63 2.52 2.52 2.52 2.52 2.52 2.52 2.52 2.52 2.53 1.32 (24.45 74.24 34.15 Finance Cost 4.38 1.32 (24.45 74.24 (34.15) 103.30 (43.15) Tax Expense 4.38 1.32 (31.95) (103.30) (43.15) Finance Cost 21.57 0.00										
(b) Other Operating Income Total Income From Operation (Net) 0.00				0.00	0.00	0.00	0.00	0.00		
Total income From Operation (Net) 0.00		· · · · · · · · · · · · · · · · · · ·								
Expenses 0.00 0.00 0.00 0.00 (a) Purchase of Raw Material 0.00 0.00 0.00 0.00 0.00 (b) Changes In Inventories 0.00 <td< td=""><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></td<>										
(a) Purchase of Raw Material 0.00 <		and a construction that all on another the and an and a second second	Net)	0.00	0.00	0.00	0.00	0.00		
(b) Charges in Inventories 0.00 <td< td=""><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></td<>										
(c) Employee Banefit Expanse 0.63 0.63 0.63 0.63 2.52 2.52 (d) Other Expanses 4.35 0.68 2.382 71.72 31.63 Total Expanse Profit from Operations before Finance Cost 4.98 1.32 24.45 74.24 34.15 Finance Cost 21.57 0.00 7.50 22.06 9.00 Profit from Operations before Finance Cost 21.57 0.00 7.50 22.06 9.00 Profit from Ordinary Activities before Tax 22.55 (1.32) (31.95) (103.30) (43.15) Tax Expense 0.00										
(d) Other Expenses 4.35 0.69 23.82 71.72 31.83 Total Expense 4.98 1.32 24.45 74.24 34.15 Profit from Operations before Finance Cost (4.98 1.32 24.45 (74.24) (34.15) Frofit from Ordinary Activities before Tax 21.57 0.00 7.50 29.06 9.00 Profit for the Year (28.55) (1.32) (31.85) (103.30) (43.15) Share of Profit/(Loss) of Associates 0.00										
Total Expense 4.98 1.32 24.45 74.24 34.15 Profit from Operations before Finance Cost (4.99) (1.32) (24.45) (74.24) (34.15) Profit from Ordinary Activities before Tax (26.55) (1.32) (24.45) (74.24) (34.15) Profit from Ordinary Activities before Tax (26.55) (1.32) (31.95) (103.30) (43.15) Tax Expense 0.00										
Profit from Operations before Finance Cost (4.38) (1.32) (24.45) (74.24) (34.15) Finance Cost 21.57 0.00 7.50 22.06 9.00 Profit from Ordinary Activities before Tax (26.55) (1.32) (31.95) (103.30) (43.15) Tax Expense 0.00 <								10000000		
Finance Cost 21.57 0.00 7.50 29.06 9.00 Profit from Ordinary Activities before Tax 26.55 (1.32) (31.85) (103.30) (43.15) Tax Expense 0.00 0.0										
Profit from Ordinary Activities before Tax Tax Expense (26.55) (1.32) (31.95) (103.30) (43.15) Tax Expense 0.00		· · · · · · · · · · · · · · · · · · ·	ance Cost					,		
Tax Expense 0.00 0.00 0.00 0.00 0.00 Profit for the Year (31.82) (31.82) (31.93) (43.15) Share of Profit(Loss) of Associates 0.00 </td <td></td> <td></td> <td></td> <td></td> <td></td> <td></td> <td></td> <td></td>										
Profit for the Year (28.55) (1.32) (31.95) (103.30) (43.15) Share of Profit/(Lose) of Associates 0.00 116.21 161.21 <td></td> <td></td> <td>efore Tax</td> <td></td> <td></td> <td></td> <td></td> <td></td>			efore Tax							
Share of Profit/(Loss) of Associates Minority Interest 0.00 0.00 0.00 0.00 0.00 Minority Interest 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.00 And Profit/(Loss) of Associates (28,55) (1.32) (31,85) (103,30) (43,15) Paid-up Equity Share Capital (Face Value Of Share) 161,21	1									
Minority interest Net Profit(Lose) of Associates 0.00 0.00 0.00 0.00 0.00 Net Profit(Lose) of Associates (28.55) (1.32) (31.95) (103.30) (43.15) Paid-up Equity Share Capital (Face Value Of Share) 161.21										
Net Profit/(Lose) after Taxes, Minority Interest and Profit/(Lose) of Associates (28.55) (1.32) (31.95) (103.30) (43.15) Paid-up Equity Share Capital (Face Value Of Share) 161.21 <td></td> <td>. ,</td> <td>s</td> <td></td> <td></td> <td></td> <td></td> <td></td>		. ,	s							
and Profit/Lose) of Associates (28.55) (1.32) (31.95) (103.30) (43.15) Paid-up Equity Share Capital (Face Value Of Share) 161.21				0.00	0.00	0.00	0.00	0.00		
Paid-up Equity Share Capital (Face Value Of Share) 161.21			ny interest	(28 55)	(1.22)	(21.05)	(103 30)	(42 15)		
(Face Value Of Share) Reserve excluding Revaluation Reserve as per Balance Sheet of Previous Accounting Year Earning Per Share 0.00 0.00 0.00 633.35 (38.33) (of Rs. 3/- each) (not annualised) (a) Basic (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) (b) Diluted (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) (c) Diluted (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) (b) Diluted (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) (b) Diluted Three Bord Three Storestrations 33 of the SEBI (Listing obligations and to compliations 32 of the SEBI (Listing obligations and to applicable. Segment reporting as defined in Accounting the quarter Segment reporting as defined in Accounting the quarter. Segment reporting as defined in Accounting the	1									
Preserve excluding Revaluation Reserve as per Balance Sheet of Previous Accounting Year Earning Per Share (or Rs. 3/- each) (not annualised) (a) Basic 0.00 0.00 0.00 633.35 (38.33) (a) Basic (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) (b) Diluted (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) (b) Diluted (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) (c) Builted Nottas Notes: 1 Notes: 1 INVESTOR COMPLAINTS Fending at the beginning of the quarter NiL Not rescitations 33 of the SEB (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. 2) Segment reporting as defined in Accounting Standard Ti is not applicable. Disposed off dungthe quarter Mend of the quarter NiL 3) No Investor complaints were pending at the beginning o the quarter and none were received during the quarter. NiL NiL Segment reporting as defined in Accounting Standard Ti is not applicable. 3) No Investor complaints were pending at the beginning o the quarter and none were received during the quarter. end of the quarter NiL Standard Ti is not applicable. 3) were ver received during the quarter. By order of the Board for Rejasthan Gase Limiter Saf/ (Nithilesh Khandelward Director/Compliance office Saf/ Saf/ Saf/	Ί	and the set for any set f		101.21	101.21	101.21	101.21	101.21		
Balance Sheet of Previous Accounting Year (of Rs. 3/- each) (not annualised) (a) Basic 0.00 0.00 633.35 (38.33) [a) Basic (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) (b) Diluted (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) Particulars Three Monthal S1/03/2023 Notes: 1) The above financial results were reviewed by the Audi Committee and were thereafter approved by Board o Directors at its Meeting held on 30th May 2023 in terms of the quarter 1) The above financial results were reviewed by the Audi Committee and were thereafter approved by Board o Directors at its Meeting held on 30th May 2023 in terms of the quarter 2) Segment reporting as defined in Accounting Standard 17 is not applicable. Beamaing unresolved at the end of the quarter NiL 3) No Investor complaints were pending at the beginning o the quarter and none were received during the quarter. Remaining unresolved at the end of the quarter NiL 3) No Investor complaints were pending at the beginning o the quarter and none were received during the quarter. Bus off the quarter NiL Set and the start and none were received during the quarter. Quited: 30.05.2023 Burector/Compliance office	2									
Earning Per Share (of Rs. 3/- each) (not annualised) (a) Basic (b) Ditud (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) (b) Ditud (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) (c) Ditud Three Months Ended Status Status Status Status Pending at the beginning of the quarter NiL NiL Status	1	Concernation of the state of the second term of the second s	CONSTRUCTION OF A DOCUMENT	0.00	0.00	0.00	633 35	(38 33)		
(or Rs. 3/- each) (not annualised) (a) Basic (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) (b) Diluted (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) (b) Diluted (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) Particulars Three Bonding at the beginning of the quarter NiL Received during the quarter NiL Received during the quarter NiL NiL No furesize and were threastfar approved by Board or of Resultations 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. 2) Segment reporting as defined in Accounting Standard Ti is not applicable. Disposed off during the quarter NiL NiL 2) Segment reporting as defined in Accounting Standard Ti is not applicable. 3) No Investor complaints were pending at the beginning o the quarter and none were received during the quarter. 4) Comparative figures have been regrouped/rearranger. end of the quarter NiL By order of the Board for Rejasthan Gases Limiter Safd (Nithilesh Khandelwait Director/Compliance office Safd Dated: 30.05.2023 Director/Compliance office Safd	3		ing rooi	0.00	0.00	0.00	000.00	(00.00)		
(a) Basic (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) (b) Diluted (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) (b) Diluted (0.49) (0.02) (0.59) (1.92) (0.80) Particulars Three Months Ended Notes: 1) The above financial results were reviewed by the Audi Committee and were thereafter approved by Board o Directors at its Meeting held on 30th May 2023 in term of Resultations 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Reaceved during the quarter Reamaining unresolved at the and of the quarter NiL 3) No Investor complaints were pending at the beginning on the quarter and none were received during the quarter. 3) No Investor complaints were pending at the beginning on the quarter and none were received during the quarter. Borner of the guarter NiL 3) No Investor complaints were pending at the beginning on the quarter and none were received during the quarter. Burder of the guarter NiL 3) No Investor complaints were pending at the beginning on the quarter and none were received during the quarter. Burder of the guarter NiL NiL 3) of Investor complaints were pending at the beginning on the quarter and none were received during the quarter. Burder of the guarter NiL Segment the guarter and none were received during the quarter. <td< td=""><td>1</td><td></td><td>a)</td><td></td><td> </td><td></td><td></td><td></td></td<>	1		a)							
Integration Notes: Particulars Three Months Ended 31/03/2223 Notes: INVESTOR COMPLAINTS Pending at the beginning of the quarter NIL Received during the quarter NIL NiL Received during the quarter NIL NiL NiL Remaining unresolved at the end of the quarter NIL NiL Remaining unresolved at the end of the quarter NIL NiL Remaining unresolved at the end of the quarter NIL NiL NiL Remaining unresolved at the end of the quarter NIL NiL NiL Regulations NIL Remaining unresolved at the end of the quarter NIL NiL 3) No Investor complaints were pending at the beginning o the quarter and none were received during the quarter. A Comparative figures have been regrouped/rearranged wherever necessary. By order of the Board for Rejasthan Gases Limited Safd Saff Dated: 30.05.2023 Director/Compliance offlees			-,	(0.49)	(0.02)	(0.59)	(1.92)	(0.80)		
Particulars Three Bonding Notes: Notes: INVESTOR COMPLAINTS Ended 31/03/2023 1) The above financial results were reviewed by Board of Committee and were thereafter approved by Board of Directors at its Meeting held on 30th May 2023 in term of the quarter NIL Received during the quarter and of the quarter NiL NIL Remaining unresolved at the end of the quarter NiL NIL Notes: 1) The above financial results were reviewed by Board of Segment reporting as defined in Accounting Standard 17 is not applicable. 1) No Investor complaints were pending at the beginning on the quarter and none were received during the quarter. And of the quarter NiL 3) No Investor complaints were received during the quarter. And of the quarter NiL 3) No Investor complaints were received during the quarter. And of the quarter NiL 3) No Investor complaints were received during the quarter. And of the quarter NiL 3) No Investor complaints were received during the quarter. By order of the Board for Rejasthan Gases Limiter Saf/ (Nikhilesh Khandelwail Director/Compliance office Saf/ (Nikhilesh Khandelwail								(0.80)		
Particulars Inree Months Ended INVESTOR COMPLAINTS 1) The above financial results were reviewed by the Audi Committee and were thereafter approved by Board o Directors at its Meeting held on 30th May 2023 in term of the quarter Pending at the beginning of the quarter NIL Disposed off during the quarter end of the quarter NIL Remaining unresolved at the end of the quarter NIL Remaining unresolved at the end of the quarter NIL Bard of the quarter NIL Bard of the quarter NIL Particulars NIL Bard of the quarter NIL Particulars NIL Particulars NIL Particulars NIL By order of the Board the quarter By order of the Board for Rejeathan Gases Limites St/ (Nithelesh Khandelwail Director/Compliance offices)	-		-		/	(1110)				
Ended 31/03/2023 Committee and were thereafter approved by Board o Director/sector at its Meeting held on 30th May 2023 in term of Resultations 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. INVESTOR COMPLAINTS Pending at the beginning of the quarter NIL Received during the quarter NIL NIL Disposed off during the quarter NIL NIL Segment reporting as defined in Accounting Standard 11 is not applicable. So generative reporting as defined in Accounting Standard 11 is not applicable. Remaining unvesolved at the end of the quarter NIL NIL No Investor complaints were pending at the beginning o the quarter and none were received during the quarter. By order of the Board for Rejeathan Gases Limited Sd/ (Nithilesh Khandelwall Director/Compliance office		Particulars			e financial r	esults were re	eviewed by	the Audit		
INVESTOR COMPLAINTS Pending at the beginning of the quarter of Resultations 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Received during the quarter NIL Disposed off during the quarter NIL Remaining unresolved at the end of the quarter NIL No Nic Disposed off during the quarter NIL Remaining unresolved at the end of the quarter NIL And of the quarter NIL Disposed off during the quarter NIL And of the quarter NIL Disposed off during the quarter NIL And of the quarter NIL Disposed off during the quarter NIL And of the quarter NIL Disposed off during the quarter NIL Disposed off during the quarter NIL Disposed off during the quarter NIL Bated: 30.05.2023 Director/Compliance office			Ended							
Pending at the beginning of the quarter NIL Received during the quarter NIL NIL Received during the quarter NIL NIL Disclosure Requirements) Regulations, 2015. 2) Segment reporting as defined in Accounting Standard 17 is not applicable. 3) No Investor complaints were pending at the beginning of the quarter and none were received during the quarter. 3) No Investor complaints were received during the quarter. 3) No Investor complaints were received during the quarter. 3) No Investor complaints were received during the quarter. 4) Comparative figures have been regrouped/rearranged wherever necessary. end of the quarter NIL By order of the Board for Rejasthan Gases Limited Safd (Nithilesh Khandelwait) Dated: 30.05.2023 Director/Compliance office	4		31/03/2023							
Perioding at the beginning of the quarter NIL Received during the quarter NIL Disposed off during the quarter NIL Remaining unresolved at the end of the quarter NIL Periodic during the quarter NIL Pamaining unresolved at the end of the quarter NIL Paramining unresolved at the end of the quarter NIL Patted: 30.05.2023 Director/Compliance office								tions and		
or me quarter NIL is not applicable. Received during the quarter NIL 3) No Investor complaints were pending at the beginning of the quarter and none were received during the quarter. Disposed off during the quarter NIL Ramaining unresolved at the end of the quarter NIL end of the quarter NIL By order of the Board of the quarter NIL By order of the Board of the quarter NIL								andard 17		
Disposed off during the quarter Remaining unresolved at the end of the quarter NIL NIL NIL NIL NIL NIL NIL NIL NIL NIL										
Remaining unresolved at the end of the quarter NIL 4) Comparative figures have been regrouped/rearranged wherever necessary. By order of the Board for Rejasthan Gases Limited Sd/ Dated: 30.05.2023 By order of the Board Rejasthan Gases Limited Sd/ Director/Compliance office										
wherever necessary. By order of the Board for Rejesthan Gase Limite Sd/ (Nikhilesh Khandeval Dated: 30.05.2023 Director/Compliance office			NIL							
end of the quarter NL By order of the Board for Rejesthan Gases Limited Sd/ (Nikhilesh Khandelwai Dated: 30.05.2023 Director/Compliance office						nave been re	grouped/re	arranged		
for Rejasthan Gases Limite: Saf Quited: 30.05.2023 Director/Compliance office Dated: 30.05.2023		end of the quarter	NIL	wnerever	necessary.					
Sd/ (Nikhilesh Khandelwal Dated: 30.05.2023 Director/Compliance office										
(Nikhilesh Khandelvar Dated: 30.05.2023 Director/Compliance office						for Rajas	than Gases			
Dated: 30.05.2023 Director/Compliance office								Sd/-		
Jaied: 30.03.2023										
riace: Mumbai DiN : '06945684						Director/				
	Pla	ice: mumbai					DIN :	00945684		

THE SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No. 1 admeasuring 394.68 sq. ft. of carpet area of the Building No-E3, Plot No. 8, Ground floor, THE SUNDER MILAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, Sunder Nagar, Malad (West), Mumbai-400 064 and as such of 5 shares of face value of Rs. 50/- each, totaling to Rs. 250/- bearing distinctive Nos. 181 to 185 issued by the said Society bearing No. 037 dated 26/01/2009 in respect of the ownership of the said Flat Dated this 30th day of May 2023

> MR. MONARCH V. SHETH ADVOCATE BOMBAY HIGH COURT ADVOCATE BOMBAY HIGH COURT CHAMBER NO-1 ADVOCATE HITESH DABHI LAW CHAMBERS, 113, ASHIRWAD INDUSTRIAL ESTATE NO 3, RAM MANDIR ROAD, GOREGAON WEST MUMBAI-40010 Advocate for the Intending Purchasers

⊢	Excitation and a second second					
5	Total Comprehensive Income for the period (Comprimising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	-1.91	178.62	-14.18	186.63	5.72
6	Equity Share Capital	451.85	451.85	451.85	451.85	451.85
7	Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				-153.34	-339.97
8	(for conituing and discontinued operations)		0.05			
	1.Basic 2.Diluted	-0.04 -0.04	3.95 3.95	-0.31 -0.31	4.13 4.13	0.13 0.13
SI Re W PI	oles : The above is an extract of the Qua tock Exchange under Regulation 33 equirements) Regulations, 2015. The f ebsite (www.bseindia.com) and on the C ace : Indore ate : - 3005/2023 Gagan	of the S full format company's	SEBI (List t of Resul	ing and ts are av www.ga F	Other D ailable or gangases or Gagan	isclosure 1 the BSE .com) Gases Ltd

-1.91

178.62 -14.18 186.63 5.72

_							1.							
	PRIVA LIMITED CIN : L99999MH1966PLC040713 Regd. office: 4 th Floor, Kimatrai Building, 77-79, Maharshi Karve Marg, Marine Lines (East), Murnbai-400 002. Tel.: 022-4220 3100, Fax: 022-4220 3197 Website: www.priyagroup.com, E-mail : cs@priyagroup.com EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED								Puruling Excelence Regd. office: 4th Marine Lines (East), M Website: www TRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS F	CIN: L9999 Floor, Kimat umbai-400 C v.priyagroup OR THE QU	9MH1983PL trai Building, 02. Tel.: 022- .com, E-mail	C086840 77-79, Maha 4220 3100, I : cs@priya	arshi Karve M Fax.: 022-42 group.com DED 31ST	Marg, 220 3197
Sr.	31ST MARC	1997 (1998) 1980	uarter ende	ad	(Rs. In Lacs Year I		11	0.	MARCH,	-	uarter ende	d l	(His. In Lacs Year E	except EPS)
No.	Particulars	31.03.2023	31.12.2022 (Unaudited)	31.03.2022				Sr. No.	Particulars		31.12.2022 (Unaudited)	31.03.2022	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)
1	Total income from operations	13.67	10.51	10.52	45.22	42.08	11	1	Total income from operations	170.30	212.73	245.00	856.73	1141.39
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(96.09)	(96.02)	(86.48)	(397.29)	(404.70)		2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(5.70)	(2.94)	(4.07)	51.13	105.65
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(96.09)	(96.02)	(86.48)	(397.29)	(404.70)		1000	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5.70)	(2.94)	(4.07)	51.13	105.65
	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(96.09)	(96.02)	(86.48)	(397.29)	(404.70)			Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(26.67)	(2.94)	(6.45)	13.44	74.70
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(08.00)	(109.00)	(208.20)	(430.92)	(437.73)		5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(11.45)	(13.09)	16.55	2.06	104.34
6	Equity Share Capital	(96.09) 300.23	· · ·	300.23	300.23	300.23			Equity Share Capital	99.60	99.60	99.60	99.60	99.60
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	000.20	-	-	-			Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs.10/- each)		-			
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)								(for continuing and discontinued operations)					
-	(for continuing and discontinued operations) Basic/Diluted EPS	(3.20)	(3.20)	(2.88)	(13.23)	(13.48)			Basic/Diluted EPS	(2.68)	(0.30)	(0.65)	1.35	7.50
Not		(3.20)	(3.20)	(2.00)	(13.23)	(13.40)		Not						
a)								a) b)	The above is an extract of the detailed format of 2023 filed with the Stock Exchanges under Requirements) Regulations, 2015. The full for 31st March, 2023 are available on the Stock (www.priyagroup.com). The above audited financial results were revier	Regulation mat of the F Exchange	33 of the S Financial Res website (ww	EBI (Listing sults for the ww.msei.in) a	and Other quarter and and Compan	Disclosure year ended ly's website
b)	The above audited financial results were revi of Directors at their meeting held on 30th Ma	ay, 2023.						c)	Directors at their meeting held on 30th May, 2 Corresponding figures of the perious quarter/ y		en regroupe	d, recasted	and reclassif	ied to make
C)	Corresponding figures of the perious quarter make them comparable wherever necessary.		-	•					them comparable wherever necessary.					
		FO	or and on b	penalt of th	ie Board of	Directors Sd/-					For and on	behalf of t	he Board of	f Directors Sd/-
	ce : Mumbal e : 30.05.2023				Whole-tim	Bhuwania e Director 00018911		1	ce : Mumbai e : 30.05.2023				Managin	Bhuwania g Director 00018911

Extraordinary items)

4 Net Profit/(Loss) for the period after

tax (after Exceptional and/ or

ordinary items)

Published and Printed by Mr. Vijay Pandurang Chandwadkar on behalf of M.S. Media & Publications Private Limited. Printed at print Somani Printing Press - Gala No 3 & 4, Amin Industrial Estate, Sonawala Cross Raod no 2, Near Jawahar Nagar Fatak Bridge, Goregaon East. Mumbai 400063. and Published at A-502, Plot 239, RDP 6, A Wing, Kesar Plaza, near Charkop Market, Kandivali (W.), Mumbai-400 067. Legal Advisor : Adv. Bhanudas Jagtap And MKS Legal Associates, Tel. : 022-20891276, 022-46007644/7718872559, 09833891888, 9833852111. Fax : 022-28682744 RNI No. MAHENG/2015/63060. ई-मेल : mumbai.lakshadeep@gmail.com, activetimesnews@gmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com. Editor - D. N. Shinde



दिनांक २३ में २०१८ रोजीचा रह केलेला करारनाम श्रीमती दिव्या जयराम भसीन आणि मे. एम.एम सिरामिक्स ॲण्ड फेरो अलॉयझ यांच्या दरम्यान झालेल अनुक्रमांक पीव्हीएल–१–९४४८–२०१८ अंतर्गः नोंटणीकत दिनांक २१ सप्टेंबर, २०१८ रोजीचे करारनाम मार्फत लिझ हस्तांतरण (याबाबत २० मार्च, रोजी हरविले संदर्भात ऑनलाईन तक्रार नोंद केल आहे)

श्री. मनिष शिवकुमार भसीन आणि श्रीमती दिव्य

जयराम भसीन यांच्या दरम्यान झालेला नोंदणी अनुक्रमांव ६७७३/२०१८ अंतर्गत पनवेल-२ येथे नोंदणीकृत

लॉट क्र.७६२:

सिडको आणि मे. स्टील डिस्ट्रीव्युटर्स (प्रथम प्राप्तकर्ते यांच्या दरम्यान झालेला दिनांक १३ डिसेंबर, १९८/ रोजीचा अ-नोंदणीकत लिझ करारनामा.

- सिडको आणि प्रथम प्राप्तकर्ते यांच्या दरम्यान झाले देनांक १३ जानेवारी, १९९९ रोजीचे नोंदणी अनुक्रमांव १५६/१९९९ नुसार पनवेल-२ येथे नोंदणीकृत लिः
- प्रथम प्राप्तकर्ते आणि श्री जयराम नंदकिशोर भसी यांच्या दरम्यान झालेला दिनांक ५ जून, २००४ रोजीच अ-नोंदणीकत करारनामा.
- सिडको आणि प्रथम प्राप्तकर्ते आणि श्री. जयरा नंदकिशोर भसीन यांच्या दरम्यान झालेला दिनांक १ ऑक्टोबर, २००४ रोजीचे अ-नोंदेणीकृत तृतीय पक्षका करारनामा
- श्री मनिष शिवकमार भसीन आणि श्री जयरा नंदकिशोर भसीन यांच्या दरम्यान झालेला नोंदर्ण अनुक्रमांक ७४८२/२०१५ अंतर्गत पनवेल-४ येथे नोंदणीकृत दिनांक १७ जून, २०१५ रोजीचा लिइ करारनामा
- श्री. मनिष शिवकुमार भसीन आणि श्री. जयर नंदकिशोर भसीन यांच्या दरम्यान झालेला नोंदणी अनुक्रमांक ६७७२/२०१८ अंतर्गत पनवेल-२ येथे नोंदणीकृत दिनांक २३ मे, २०१८ रोजीचा रद्द केलेल कगरनामा
- श्री. जयराम नंदकिशोर भसीन आणि मे. एम.एम सिरामिक्स ॲण्ड फेरो अलॉयझ यांच्या दरम्यान झालेल अनुक्रमांक पीव्हीएल-१-९४४७-२०१८ अंतर्गर नोंदणीकत दिनांक २१ सप्टेंबर, २०१८ रोजीचे करारनाम मार्फत लिझ हस्तांतरण (यावावत २० मार्च, २०२ः रोजी हरविले संदर्भात ऑनलाईन तक्रार नोंद केर्ल

- त्नॉट क्र.१५२१: १. सिडको आणि श्री. अजय कुमार गर्ग (प्रथम प्राप्तकर्ते यांच्या दरम्यान झालेला दिनांक ४ नोव्हेंबर, १९८१ रोजीचा अ-नोंदणीकृत लिझ करारनामा.
- सिडको आणि प्रथम प्राप्तकर्ते यांच्या दरम्यान झाले दिनांक २९ जुलै, २००२ रोजीचे नोंदणी अनुक्रमांक ५३३५/२००२ नुसार पनवेल येथे नोंदणीकृत लिइ
- सिडको आणि प्रथम प्राप्तकर्ते यांच्या दरम्यान झाले नोंदणी क्र.५१८४-२००८ अंतर्गत दिनांक ४ जुलै २००८ रोजीचा लिझ करारनामा
- प्रथम प्राप्तकर्ते आणि मे. बेस्ट रोडवेज लिमिटेड यांच्य दरम्यान झालेला अनुक्रमांक उरण-१९२८-२००५ अंतर्गत नोंदणीकृत दिनांक २० डिसेंबर, २००४ रोजीच करारनामा मार्फत लिझचे हस्तांतर

गता विद्यमान मालकांना वर नमुद केलेल्या जमिनी/मालम मोर बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्याची इच्छा आहे म्हणन उपरोक्त सदर मालमत्तेवर काही दावा असल्यार ऱ्यांनी योग्य दस्तावेजी पुराव्यांसह ७ दिवसात कळवावे. तर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदार यांना वर नमुद जागा किंवा कोणत्याही भागावर विक्री, मालकीत्व स्तांतरण, अदलाबदल, अधिभार, बोजा, करारनामा बक्षीस, बहिवाट, उपबहिवाट, भाडेपड़ा, उपभाडेपड़ा, ताबा परवाना, मालकी हक, वारसा हक, तारण, कर्ज, न्यास, परिरक्षा, देणगी, कायदेशीर हक, लिस पेन्डन्स किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक, दावा, हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सर्व आवश्यक स्तावेजी प्राव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून (सात) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अन्यथा असे दावा/आक्षेप किंवा मागणी त्याग ाणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल पाणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केल दिनांक: ३१.०५.२०२३ ठिकाणः मुंब

सही/– एस.जी.एम. ॲण्ड असोसिएटस ठिकाण: मिरा रोड (पुर्व), ठाणे ए/२०४, विन्सवे कॉम्प्लेक्स, २रा मजला, जुनी पोलीस दिनांक: ३१.०५.२०२३ लेन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९

Sr. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Year Ended	Year Ended
		31 st March	31 st March	31 st March	31 st Marc
		2023	2022	2023	2022
		Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations (Net)	106.72	68.82	396.24	197.1
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	37.70	59.33	80.25	105.9
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	37.70	59.33	80.25	105.9
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2,400.72)	69.90	1,235.05	104.4
5	Paid-up Equity Share Capital	10,703.28	5,817.00	10,703.28	5,817.0
	Face Value of Shares	1.00	1.00	1.00	1.0
6	Other Equity			1,708.41	481.7
7	Earning Per Share (before Extra-Ordinary items) of ₹ 1/- each (for continuing and discontinued operations)				
(i)	a) Basic	0.004	0.012	0.006	0.01
	b) Diluted	0.004	0.012	0.006	0.01
	es : The above is an extract of the detailed format quarter and Year ended 31 st March 2023 filed v the SEBI LODR Regulations, 2015. The full formations in the second	vith the Stoc	k Exchange/	s under Regi	ulation 33

Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2023

₹ in Lak

S/c

Managing Directo

Exchange website i.e. www.bseindia.com. For NCL Research & Financial Services Limite

Date: May 29, 2023

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना येथे सचना देण्यात येते की. माझे अशील अर्थात (१) सावित्री नारायणन मेनन (२) गिरिजा व्ही. थाचट, नारायणन पांगा मेनन यांची मुलगी (३) रविंद्रन मेनन नारायणन पांगा मेनन यांचा मुलगा हे नारायण पंका मेनन उर्फ नारायणन पांगा मेनन यांच्या फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, नयनदिप शांतीनगर कोहोसोलि मधील इमारत क्र.सी-५, सेक्टर-४, शांती नगर, मिरा रोड पूर्व, जिल्हा-ठाणे-४०११०७ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून ज्ञात) जागेकरिता जिवीत कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी असल्याचा दावा केला आहे.

यापुढे (१) श्री.नारायण पंका मेनन (त्यांच्या हयातीत) हे सदर फ्लॅटचे मालक होते, जे त्यांनी **श्रीमती हंसा जी. झवेरी** यांच्याकडून दि.११.०५.१९९० रोजीचे करारनामामार्फत खरेदी केले होते आणि ते घोषणापत्राच्या मार्गाने नोंदवले गेले होते (जे कायदेशीर वारसांपैकी एकाने म्हणजे सावित्री नारायण मेनन यांनी दि.१८.०२.२००९यांनी अनुक्रमांक टीएनएन१०-०१०५५-२००९ दि.१८.०२.२००९ अंतर्गत ठाणे येथे अंमलात आणले आहे.

परंतु मयत नारायण पंका मेनन उर्फ नारायणन पांगा मेनन यांचे दि.२९.०९.२००८ रोजी त्यांच्या घरी निधन झाले, मृत्यु नोंदणी क्रमांक: २२१६ दि.०६.१०.२००८ आहे, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी अर्थात सावित्री नारायणन मेनन आणि त्यांची विवाहित मुलगी अर्थात गिरिजा व्ही. थाचट आणि त्यांचा मुलगा म्हणजे रविंद्रन मेनन हे वारसा कायद्यानुसार कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत.

म्हणून सर्वसामान्य जनतेस किंवा महाराष्ट्र मुद्रांक कायदा १९५८ अंतर्गत नियक्त सक्षम प्राधिकारी यांना उपरोक्त सदर फ्लॅटचे नारायण पंका मेनन उर्फ नारायणन पांगा मेनन यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी असल्याचे दावा करणारे (१) सावित्री नारायणन मेनन (२) गिरिजा व्ही. थाचट, नारायणन पांगा मेनन यांची मुलगी (३) रविंद्रन मेनन नारायणन पांगा मेनन यांचा मुलगा यांच्या कायदेशीरबाबत आक्षेप असणाऱ्यांनी याबाबत बक्षीस, वहिवाट, अधिकार, वारसाहक्क, तारण, हस्तांतर, विक्री, भाडेपट्टा, परवाना, मालकी हक्क, अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक किंवा अन्य दिवाणी/गुन्हेगारी खटला किंवा वसुली प्रक्रियेबाबत कोणताही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत रजिस्टर्ड ए/डी पोस्टाने किंवा स्विकार योग्य पुराव्यांसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल.

दुकान

	सही/- ॲड. एकता एम. पारीख	
क्र.२२,	१ला मजला, क्रिस्टल प्लाझा,	
	स्टेशन रोड, मिरा रोड (पूर्व),	Pla
	जिल्हा ठाणे-४०११०७.	Da

the Premises or any part thereof or possession use enjoyment of the Premises or any part hereof, whether under any contract or by operation of law or otherwise of any nature whatsoever, including by way of sale, exchange, acquisition, partition, transfer, let sub-let, , assignment, mortgage, charge, lien, inheritance, bequest, admission succession, gift, maintenance, easement, trust, tenancy, sub-tenancy, conveyance, allotment, lis pendens, leave and license, wakf, care-taker basis, family arrangement/settlement, including any arrangement and/ or any other agreement betwee the family members of Peyush and/or any one claiming through him, decree or order (adinterim, interim or final) of any court of law or award passed by any court or tribunal or otherwise, will, probate, letter of administration, loans, security, collaboration, covenant or beneficial interest or pending litigation, partnership, joint venture, otherwise howsoever, are hereby required to make the same known / inform in writing, along with documentary prod thereof, is due to undersize a same known inder in mining, acting which occurrently pool, thereof, is the undersigned within 14 (fourtheen) days from the date hereof, failing which, such right, title, benefit, interest, claim and/or demand of any nature whatsoever, shall be deemed to have been waived, released, relinguished and/or abandoned and no such right. title benefit, interest, claim and/or demand will be deemed to exi

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

ALL THAT undivided rights, interest and shares of Flat No. A/04 ("Flat") admeasuring 532 sg. ft. carpet area on First Floor in Birna Shanti Sahakari Gruha Nirman Sanstha Maryadi ("Society") situated at Shanti Mahal, 148. Swami Vivekananda Road, Borivali (West), Mumbai 400092, on the land bearing C.T.S. No. 09 lying and being at Village Magathane, Taluka Borivali in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban District along with common areas, amenities and benefits attached together with rights emanating under fifty (50) fully paid up equity shares ("Shares") having face value of Rs.50/- each and aggregate value of Rs, 2500/- under Share Certificate Nos. 7 & 8 8 dated August 1, 1969 (collectively "Share Certificates") and hearing distinctive nos. 151 to 155 and 156 to 200 (both inclusive) respectively issued by the Society (collectively the Flat. Share Certificate and other common amenities and benefits attached to/in the Flat are eferred to as "Premises") Sdl-Aarti Juman

Dated this 31st day of May, 2023 at Mumbai.

20, Neeta Building, 90, Marine Lines West, Mumbai 400002.

ROSE MERC LIMITED

CIN: L24110MH1985PLC035078 Registered Office : Office No: 12, Privadarshani Roj Bazar Soc, Sector- 10, Khanda Colony, New Panyel (West), Mumbai, Maharashtra- 410206, India Tel. Phone: 022-6060 2179 Fax: 022-6060 2179 E-mail: rmltd1985@gmail.com Web: www.rosemercltd.com

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year Ended on March 31, 2023 (Rs. in Lakh except EPS

					(
Sr.	Particulars	3	Months Ende	Year Ended		
No.	T anaounio	31-03-2023 (Audited)	31-12-2022 (Unaudited)	31-03-2022 (Audited)	31-03-2023 (Audited)	31-03-2022 (Audited)
1	Total income from operations (net)	142.06	2.31	31.40	144.37	31.57
2	Net Profit before tax and exceptional items	5.50	(7.51)	(16.71)	(15.50)	(29.35)
3	Net Profit after tax	5.50	(7.51)	(16.71)	(15.50)	(29.35)
4	Total comprehensive Income for the period	5.50	(7.51)	(16.71)	(15.50)	(29.35)
5	Paid-up Equity Share Capital					
	(Face Value of Rs. 10/- per share)	211.60	99.60	99.60	211.60	99.60
6	Earning Per Share (of Rs. 10/-each)					
	a) Basic (Rs.)	0.44	(0.70)	(1.68)	(1.23)	(2.95)
	b) Diluted (Rs.)	0.31	(0.35)	(0.83)	(0.89)	(1.46)

Note:-

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March 2023, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Financial Results of the Company for the guarter and year ended on 31 March 2023 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and the Company's website www.rosemerc.in

The above financial results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at its meeting held on 29th May 2023. The Statutory Auditros of the Company have carried out the audit and issued their unmodified opinion on the financial reports For, Rose Merc Limited

	Sd/-
ace : Mumbai	Kirti Savla Managing Director
te : 29th May, 2023	DIN: 02003878

EI.	2	Other Income	06.53	10.68	30.91	202.74
	3	Net profit/(Loss) for the period from ordinary activities (before tax, exceptional and/or extraordinary items)	(2.22)	(1.20)	409.91	73.39
	4	Net profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(2.22)	(1.20)	376.64	63.37
	5	Net profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(12.24)	(1.20)	376.64	63.37
	6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(99.02)	6.59	11.20	(187.71)
l	7	Equity Share Capital (Face value per share Rs. 10/-)	487.68	487.68	487.68	487.68
F	8	Reserves excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year*	-	-		-
	9	Earnings Per Share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations)				
1		- Basic	(2.28)	0.11	7.95	(2.55)
		- Diluted	(2.28)	0.11	7.95	(2.55)
	Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the standalone financial results for the year ended 31st March, 2023 are available on stock					

1 Income from operations (net)

Place: Mumbai

Advocate

Date: 30th May, 2023

exchange websites (www.bseindia.com) and on Company's website (www.jumbofinance.co.in) For and on behalf of Board of Diracte

Sd Chairman and Managing Dire

(Audited) (UnAudited) (Audited) (Audited)

434.58

74.12

21.18

20.59



Tulasee Bio-Ethanol Ltd

Regd. Off. & Fact.: Plot No. 41/3 & 41/5, Village Lohop, Lohop Chowk Rd., Tal. Khalapur - 410 202. Dist. Raigad. Maharashtra E-mail : tulaseebio@gmail.com CIN : L24115MH1986PLC048126

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST MARCH, 2023 (**₹ In Lakh**

		Quarter	Year to date	Corresponding		
		ending/	figures/	3 months		
	Particulars	Current year	Previous year	ended in the		
S)		ending	ending for	year		
		31/03/2023	31/03/2023	31/03/2022		
_		Audited	Audited	Audited		
22	Total Income from operations	-	-	-		
I)	Net Profit / (Loss) for the period					
7	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1.96)	(12.76)	(4.08)		
)	Net Profit / (Loss) for the period before Tax,					
· ·	(after Exceptional and/or Extraordinary items)	(1.96)	(12.76)	(4.08)		
)	Net Profit / (Loss) for the period after Tax,					
)	(after Exceptional and/or Extraordinary items)	(1.96)	(12.76)	(4.08)		
<i>,</i>	Total comprehensive Income for the period [Comprising Profit/					
	(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income]	(1.96)	(12.76)	(4.08)		
C	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	583.60	583.60	583.60		
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the					
5)	Audited Balancesheet of the previous year	(487.57)	(487.57)	(474.82)		
	Earnings per equity Share (of Rs.10/- each) (Not annualised)	-	-	· · ·		
i)	(a) Basic	-	-	-		
<i>.</i>	(b) Diluted	-	-			
	Nata					

Date :

Place

The above is an Extract of the detailed format of results for quarter ended on 31st March 2023 filed with the Stock Exchanges under Regulation - 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements Regulation, 2015. the full format of the standalone quarterly results are available on the website of BSE Ltd (www.bseindia.com) and the Company's website(www.tulaseebio.com)

The financials have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 IND-AS to the extent applicable. The Company has adopted IND-AS beginning 01st April, 2017 with transition date 01st April. 2016.

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 30-05-2023

	By Order of the Board of Directors
	For Tulasee Bio-Ethanol Ltd.
	Sd/-
	Kapil Nagpal
30.05.2023	(Director)
: Raigad	DIN: 01929335